

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण घरकुलाच्या अनुदानाच्या किंमतीत वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन ज्ञापन क्रमांक : रआयो २०१४/ प्र.क्र. १०/ बांधकामे

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १८ जूले, २०१४

वाचा :-

१. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. बीसीएच - २००८/ प्र.क्र. ३६/ मावक-२ दिनांक १५ नोव्हेंबर, २००८
२. शासन निर्णय क्रमांक: सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. बीसीएच - २००९/ प्र.क्र. १५९/ मावक -२, दिनांक ०९ मार्च, २०१०
३. शासन निर्णय क्रमांक: ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. इंआयो - २०१३/ प्र.क्र. २९६/ योजना -१०, दिनांक ०७ नोव्हेंबर, २०१३
४. आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचे क्रमांक सकआ/ मावक/ घरकुल- अनु. वाढ/ प्रस्ताव २०१३-१४/ का-१२/ ७९, दिनांक १७ जानेवारी, २०१४ चे पत्र.

प्रस्तावना :-

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी दिनांक १५ नोव्हेंबर, २००८ च्या शासन निर्णयान्वये घरकुल योजना जाहिर करण्यात आली असून वरील संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये सदर घरकुल योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत घराच्या अनुदानाची किंमत मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी रु. ७०,०००/-, नगरपालिका क्षेत्र रु. १,५०,०००/- व महानगरपालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र यासाठी रु. २,००,०००/- इतकी निश्चित करण्यात आली आहे. सदर योजना ही ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे. ग्राम विकास विभागाने इंदिरा आवास योजनेच्या

अनुदानाच्या किंमतीत दि. ७ नोव्हेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १ एप्रिल, २०१३ पासून रु. ७०,०००/- वरून रु. १,००,०००/- इतकी वाढ केलेली आहे. त्याच धर्तीवर या विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण घरकुलाच्या अनुदानाची किंमत मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक ०७ जूलै, २०१४ च्या बैठकीत रु. ७०,०००/- वरून रु. १,००,०००/- इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय:-

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी घरकुल योजना दिनांक १५ नोव्हेंबर, २००८ च्या शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आली असून वरील संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये सदर घरकुल योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत घराच्या अनुदानाची किंमत मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी रु. ७०,०००/- इतकी होती. सदर योजना ही ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे. ग्राम विकास विभागाने इंदिरा आवास योजनेच्या अनुदानाच्या किंमतीत दि. ७ नोव्हेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १ एप्रिल, २०१३ पासून रु. ७०,०००/- वरून रु. १,००,०००/- इतकी वाढ केलेली आहे. त्याच धर्तीवर या विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील घरकुलाच्या अनुदानाची किंमत दिनांक १ एप्रिल, २०१३ पासून रु. ७०,०००/- वरून रु. १,००,०००/- इतकी करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर योजनेंतर्गत वेळोवेळी निर्गमित केलेल्या व अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयामधील अटी व शर्ती जशाच तशा लागू राहतील.

३ यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक एन-२, मुख्य लेखाशिर्ष २२१६, गृहनिर्माण, ०३ ग्रामीण गृहनिर्माण, (००) (०१) अनुसूचित जाती व नवबौध्द यांसाठी घरकुल योजना (ग्रामीण) (विशेष घटक योजना) लेखाशिर्ष २२१६ २५४८, ३३ अर्थसहाय्य याखाली होणाऱ्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.

४ सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ३८२/ १४, दि. ०१/०६/२०१४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७१८१४५७३१७४२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शिवाजी चौरे

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. मा. मंत्री (सा. न्या.) यांचे खाजगी सचिव
५. मा. राज्यमंत्री (सा. न्या.) यांचे खाजगी सचिव
६. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
७. अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग यांचे स्वीय सहाय्यक
८. अप्पर मुख्य सचिव, नगर विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक
९. प्रधान सचिव (ग्रामविकास), ग्रामविकास व जलसंधारण विभाग, यांचे स्वीय सहाय्यक
१०. प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग यांचे स्वीय सहाय्यक
११. महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रविकास प्राधिकरण, बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई
१२. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,
१३. महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, वांद्रे (पू) मुंबई
१४. सर्व मंत्रालयीन विभाग
१५. महालेखापाल, महाराष्ट्र १/ महाराष्ट्र २, मुंबई/ नागपूर
१६. सर्व विभागीय आयुक्त
१७. सर्व जिल्हाधिकारी
१८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

१९. सर्व महानगरपालिका आयुक्त
२०. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
२१. सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग
२२. सर्व मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद
२३. सर्व प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग
२४. संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२५. सर्व सहाय्यक, आयुक्त समाजकल्याण
२६. सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
२७. वित्त विभाग (व्यय- १४/ अर्थोपाय)
२८. सर्व कार्यासने, सा. न्या. व वि. सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई
२९. निवडनस्ती बांधकामे